

वैज्ञानिक अधिकारी या संवर्गाची दि.२०००  
रोजीची, दि.१/१/२००० ते दि.३१/१२/२००१,  
दि.१/१/२००२ ते दि.३१/१२/२००२,  
दि. १/१/२००३ ते दि. ३१/१२/२००३,  
दि. १/१/२००४ ते दि. ३१/१२/२००४ व  
दि. १/१/२००५ ते दि. ३१/१२/२०१० या  
कालावधीची अंतिम ज्येष्ठता यादी प्रसिध्द  
करण्याबाबत.....

### महाराष्ट्र शासन

जलसंपदा विभाग,

शासन परिपत्रक क्रमांक :- वैअअ १०१३/(प्र.क्र. १५/२०१३)/आ.(ज्येष्ठता)

मंत्रालय, मुंबई-४०० ००३२,

दिनांक :- ३ एप्रिल, २०१३

- वाचा :- १) शासन परिपत्रक, जलसंपदा विभाग क्र.एसटीजी -१०००/(प्र.क्र. १३/२०००)/ आ(ज्येष्ठता), दि १९/१२/२००१.  
२) शासन परिपत्रक, जलसंपदा विभाग क्र.एसटीजी-१००२/(प्र.क्र. २५/२००१)/आ(ज्येष्ठता), दिनांक २३/९/२००२.  
३) शासन परिपत्रक, जलसंपदा विभाग क्र.एसटीजी -१००३/(प्र.क्र. ३४/२००३)/ आ(ज्येष्ठता), दि. २८/१०/२००३.  
४) शासन परिपत्रक, जलसंपदा विभाग क्र.एसटीजी -१००४/(प्र.क्र. १/२००४)/ आ(ज्येष्ठता), दि. २१/१/२००४.  
५) शासन शुध्दीपत्रक, जलसंपदा विभाग क्र. एसटीजी-१००४/(प्र.क्र. १/२००४)/आ(ज्येष्ठता), दि. २८/४/२००५.  
६) शासन परिपत्रक, जलसंपदा विभाग क्र.एसटीजी -१००५/(प्र.क्र. ५/२००५)/ आ(ज्येष्ठता), दि. १२/५/२००५.  
७) शासन परिपत्रक, जलसंपदा विभाग क्र.एसटीजी -२०१०/(प्र.क्र. ४९/२०१०)/ आ(ज्येष्ठता), दि. ११/४/२०११.

### परिपत्रक


जलसंपदा विभागातील वैज्ञानिक अधिकारी या संवर्गाच्या खालील प्रमाणे तात्पुरत्या ज्येष्ठतायादया प्रसिध्द करण्यात आल्या आहेत.

अ.क्र.	कालावधी	तात्पुरती यादी प्रसिध्द केल्याचा दिनांक
१	दिनांक १/१/२००० पर्यंत	१९/१२/२००१
२	दिनांक ०१/०१/२००० ते दिनांक ३१/१२/२००१	२३/०९/२००२
३	दिनांक ०१/०१/२००२ ते दिनांक ३१/१२/२००२	२८/१०/२००३
४	दिनांक ०१/०१/२००३ ते दिनांक ३१/१२/२००३	२१/०१/२००४
५	दिनांक ०१/०१/२००४ ते दिनांक ३१/१२/२००४	१२/०५/२००५
६	दिनांक ०१/०१/२००५ ते दिनांक ३१/१२/२०१०	११/०४/२०११

२. उपरोक्त सहा तात्पुरत्या ज्येष्ठतायादया सदर संवर्गाच्या निवडसूचीस मिळणा-  
या महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या मान्यतेच्या अधीन राहून सोबत जोडलेल्या परिशिष्ट  
“अ,ब,क,ड,इ,ई” नुसार अंतिम करण्यात येत आहे.

३. हे शासन परिपत्रक महाराष्ट्र शासनाच्या [www.maharashtra.gov.in](http://www.maharashtra.gov.in) या  
वेबसाईटवर उपलब्ध असून त्यांच्या सांकेताक क्रमांक २०१३०४०३१२४४४०३१२७ हा आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,



सोबत-वरीलप्रमाणे

(मं.र.कर्णिक)

अवर सचिव, महाराष्ट्र शासन

प्रत:-

- १) प्र.सचिव (जसंवि), जलसंपदा विभाग, मंत्रालय, मुंबई-३२
- २) प्र.सचिव (लाक्षेवि), जलसंपदा विभाग, मंत्रालय, मुंबई-३२
- ३) सचिव, महाराष्ट्र लोकसेवा आयोग(पत्राने)
- ४) जलसंपदा विभागाच्या अधिपत्याखालील सर्व महासंचालक व कार्यकारी संचालक,
- ५) सर्व सह/उप सचिव, जलसंपदा विभाग, मंत्रालय, मुंबई,
- ६) सर्व मुख्य अभियंते व सहसचिव, जलसंपदा विभाग, मंत्रालय, मुंबई-३२
- ७) अधीक्षक अभियंता व संचालक, पाटबंधारे संशोधन व विकास संचालनालय, पुणे,
- ८) आ(वर्ग-१), आ(वर्ग-२), आ(संनि) कार्यासने, जलसंपदा विभाग, मंत्रालय, मुंबई-३२
- ९) आ (ज्येष्ठता) संग्रहार्थ.

परिशिष्ट "अ"

शासन परिपत्रक, जलसंपदा विभाग, क्रमांक वैअ१०१३/(प्र.क्र१५/१३)/आ(ज्ये) दिनांक ३/४/२०१३  
चे सहपत्र.

वैज्ञानिक अधिकारी या संवर्गाची दिनांक १/१/२००० पर्यंतची अंतिम ज्येष्ठता यादी.

अ.क्र	नांव(सर्वश्री)	शैक्षणिक अर्हता	जन्मदिनांक	प्रत्यक्ष नियुक्तिचा दिनांक	स्थायी/अस्थायी (स्थानापन्न)	शेरा
१	२	३	४	५	६	७
१	जी.बी.आंबवणे	एम.एस.सी	११/११/१९३८	४/९/१९७५	स्थायी	सेवानिवृत्त
२	बी.बी.पाटील	एम.एस.सी	४/११/१९३९	४/९/१९७५	स्थायी	सेवानिवृत्त
३	बी.एन.पाटील	एम.एस.सी	३१/३/१९३८	२०/१/१९७६	स्थायी	सेवानिवृत्त
४	एम.व्ही.कुलकर्णी	बी.एस.सी	१९/३/१९३८	२२/३/१९७६	स्थायी	सेवानिवृत्त
५	सी.व्ही.घोडके	डी.सी.ई	७/३/१९४०	२२/३/१९७६	स्थायी	सेवानिवृत्त
६	एस.बी.शिवदे	एम.एस.सी	२/८/१९४२	२२/८/१९७८	स्थानापन्न	सेवानिवृत्त
७	डी.जी. कुलकर्णी	एम.एस.सी	१५/११/१९४६	१५/१०/१९८३	स्थानापन्न	सेवानिवृत्त
८	अ.म.देशमुख	एम.एस.सी	२४/३/१९४७	२०/१२/१९८५	स्थानापन्न	सेवानिवृत्त
९	ओ.सु.ब्रम्हेचा	बी.एस.सी	१४/३/१९४१	२९/५/१९९३	स्थानापन्न	सेवानिवृत्त
१०	ना.क.पठाडे	बी.एस.सी	२४/६/१९५१	३०/४/१९९४	स्थानापन्न	सेवानिवृत्त
११	र.वि.पटवर्धन	एम.एस.सी	३१/७/१९४८	१२/१०/१९९४	स्थानापन्न	सेवानिवृत्त
१२	स.शं.जाधव	एम.एस.सी	५/१२/१९४७	१२/१०/१९९४	स्थानापन्न	सेवानिवृत्त
१३	पु.व.जोस	डी.सी.ई ए.एम.आय.ई	१०/५/१९४५	७/११/१९९४	स्थानापन्न	सेवानिवृत्त
१४	दि.य.पत्की	एम.एस.सी	१०/१०/१९३९	१५/१०/१९९४	स्थानापन्न	सेवानिवृत्त
१५	च.ल.नारखेडे	एम.एस.सी	५/५/१९५१	१४/१०/१९९४	स्थानापन्न	सेवानिवृत्त
१६	एन.विजयन	एम.एस.सी	१३/९/१९४१	१४/१०/१९९४	स्थानापन्न	सेवानिवृत्त
१७	सु.मो.सोनी	एम.एस.सी	२८/१०/१९३८	१७/१०/१९९४	स्थानापन्न	सेवानिवृत्त
१८	ल.वि.देशमुख	बी.एस.सी	७/१०/१९४१	७/११/१९९४	स्थानापन्न	सेवानिवृत्त
१९	श्री.द.दिक्षित	एम.एस.सी	१९/१०/१९४२	२४/१०/१९९४	स्थानापन्न	सेवानिवृत्त
२०	द.पां.कुलकर्णी	एम.एस.सी	१७/१०/१९५२	१४/१०/१९९४	स्थानापन्न	सेवानिवृत्त
२१	प्र.श्री.कुलकर्णी	एम.एस.सी	१२/६/१९५३	१४/१०/१९९४	स्थानापन्न	सेवानिवृत्त
२२	ल.बा.मोरे	एम.एस.सी	२८/११/१९५२	१७/१०/१९९४	स्थानापन्न	सेवानिवृत्त
२३	वि.वा.सामंत	एम.एस.सी	८/९/१९४४	३१/१/१९९५	स्थानापन्न	सेवानिवृत्त
२४	र.मु.सोनार	बी.एस.सी	५/१/१९४१	२१/१/१९९५	स्थानापन्न	सेवानिवृत्त
२५	बा.गो.गोवर्धन	बी.एस.सी	३/३/१९४०	२३/१/१९९५	स्थानापन्न	सेवानिवृत्त

२६	र.बा.लॉडे	बी.एस.सी	१/५/१९३७	२१/१/१९९५	स्थानापन्न	सेवानिवृत्त
२७	अ.बा.मोहिते(अ.जा)	बी.एस.सी	२/६/१९४७	२३/१/१९९५	स्थानापन्न	सेवानिवृत्त
२८	र.ना.पाठक	बी.एस.सी	८/४/१९३९	१८/२/१९९७	स्थानापन्न	सेवानिवृत्त
२९	अ.ग.देशमुख	बी.एस.सी	६/२/१९४१	२१/२/१९९७	स्थानापन्न	सेवानिवृत्त
३०	सु.ना.काळे	बी.एस.सी	५/४/१९४०	१८/२/१९९७	स्थानापन्न	सेवानिवृत्त
३१	सु.बा.तेलंग	बी.एस.सी	१/६/१९५०	१/९/१९९७	स्थानापन्न	सेवानिवृत्त
३२	गो.ल.दिक्षीत	बी.एस.सी	३१/८/१९४६	२४/१/२०००	स्थानापन्न	सेवानिवृत्त
३३	अ.आ.कुलकर्णी	बी.एस.सी	२१/६/१९४९	१०/१२/१९९९	स्थानापन्न	सेवानिवृत्त
३४	सु.द.पगार	बी.एस.सी	११/४/१९४२	१७/१२/१९९९	स्थानापन्न	सेवानिवृत्त
३५	अ.खं.सांगळे	एम.एस.सी	७/११/१९५०	१८/१२/१९९९	स्थानापन्न	सेवानिवृत्त
३६	सु.रा.जगताप	एम.एस.सी	२८/१२/१९४८	१८/१२/१९९९	स्थानापन्न	सेवानिवृत्त
३७	न.शं.महाजन	एम.एस.सी	१/६/१९४२	१७/१२/१९९९	स्थानापन्न	सेवानिवृत्त
३८	वि.द.तारे	बी.एस.सी	२०/७/१९५३	१८/१२/१९९९	स्थानापन्न	सेवानिवृत्त
३९	तु.का.येशी	बी.एस.सी	१/५/१९५०	२१/१२/१९९९	स्थानापन्न	सेवानिवृत्त

टिप-अ.क्र.११ ते ३९ येथील अधिका-यांची ज्येष्ठता तात्पुरती असून ती महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या मान्यतेच्या अधीन राहिल.

परिशिष्ट "ब"

शासन परिपत्रक, जलसंपदा विभाग, क्रमांक वैअअ१०१३/(प्र.क्र १५/१३)/आ(ज्ये) दिनांक ३/४/२०१३ चे सहपत्र.

वैज्ञानिक अधिकारी या संवर्गाची दिनांक १/१/२००० ते दिनांक ३१/१२/२००१ ची अंतिम ज्येष्ठता यादी.

अ.क्र	नांव(सर्वश्री)	शैक्षणिक अर्हता	जन्मदिनांक	प्रत्यक्ष नियुक्तिचा दिनांक	स्थायी/अस्थायी (स्थानापन्न)	शेरा
१	२	३	४	५	६	७
१	जी.बी.आंबवणे	एम.एस.सी	११/११/१९३८	४/९/१९७५	स्थायी	सेवानिवृत्त
२	बी.बी.पाटील	एम.एस.सी	४/११/१९३९	४/९/१९७५	स्थायी	सेवानिवृत्त
३	बी.एन.पाटील	एम.एस.सी	३१/३/१९३८	२०/१/१९७६	स्थायी	सेवानिवृत्त
४	एम.व्ही.कुलकर्णी	बी.एस.सी	१९/३/१९३८	२२/३/१९७६	स्थायी	सेवानिवृत्त
५	सी.व्ही.घोडके	डी.सी.ई	७/३/१९४०	२२/३/१९७६	स्थायी	सेवानिवृत्त
६	एस.बी.शिवदे	एम.एस.सी	२/८/१९४२	२२/८/१९७८	स्थानापन्न	सेवानिवृत्त
७	डी.जी. कुलकर्णी	एम.एस.सी	१५/११/१९४६	१५/१०/१९८३	स्थानापन्न	सेवानिवृत्त
८	अ.म.देशमुख	एम.एस.सी	२४/३/१९४७	२०/१२/१९८५	स्थानापन्न	सेवानिवृत्त
९	ओ.सु.ब्रम्हेचा	बी.एस.सी	१४/३/१९४१	२९/५/१९९३	स्थानापन्न	सेवानिवृत्त
१०	ना.क.पठाडे	बी.एस.सी	२४/६/१९५१	३०/४/१९९४	स्थानापन्न	सेवानिवृत्त
११	र.वि.पटवर्धन	एम.एस.सी	३१/७/१९४८	१२/१०/१९९४	स्थानापन्न	सेवानिवृत्त
१२	स.शं.जाधव	एम.एस.सी	५/१२/१९४७	१२/१०/१९९४	स्थानापन्न	सेवानिवृत्त
१३	पु.व.जोस	डी.सी.ई ए.एम.आय.ई	१०/५/१९४५	७/११/१९९४	स्थानापन्न	सेवानिवृत्त
१४	दि.य.पत्की	एम.एस.सी	१०/१०/१९३९	१५/१०/१९९४	स्थानापन्न	सेवानिवृत्त
१५	च.ल.नारखेडे	एम.एस.सी	५/५/१९५१	१४/१०/१९९४	स्थानापन्न	सेवानिवृत्त
१६	एन.विजयन	एम.एस.सी	१३/९/१९४१	१४/१०/१९९४	स्थानापन्न	सेवानिवृत्त
१७	सु.मो.सोनी	एम.एस.सी	२८/१०/१९३८	१७/१०/१९९४	स्थानापन्न	सेवानिवृत्त
१८	ल.वि.देशमुख	बी.एस.सी	७/१०/१९४१	७/११/१९९४	स्थानापन्न	सेवानिवृत्त
१९	श्री.द.दिक्षित	एम.एस.सी	१९/१०/१९४२	२४/१०/१९९४	स्थानापन्न	सेवानिवृत्त
२०	द.पां.कुलकर्णी	एम.एस.सी	१७/१०/१९५२	१४/१०/१९९४	स्थानापन्न	सेवानिवृत्त
२१	प्र.श्री.कुलकर्णी	एम.एस.सी	१२/६/१९५३	१४/१०/१९९४	स्थानापन्न	सेवानिवृत्त
२२	ल.बा.मारे	एम.एस.सी	२८/११/१९५२	१७/१०/१९९४	स्थानापन्न	सेवानिवृत्त
२३	वि.वा.सामंत	एम.एस.सी	८/९/१९४४	३१/१/१९९५	स्थानापन्न	सेवानिवृत्त
२४	र.मु.सोनार	बी.एस.सी	५/१/१९४१	२१/१/१९९५	स्थानापन्न	सेवानिवृत्त
२५	बा.गो.गोवर्धने	बी.एस.सी	३/३/१९४०	२३/१/१९९५	स्थानापन्न	सेवानिवृत्त

२६	र.बा.लॉडे	बी.एस.सी	१/५/१९३७	२१/१/१९९५	स्थानापन्न	सेवानिवृत्त
२७	अ.बा.मोहिते(अ.जा)	बी.एस.सी	२/६/१९४७	२३/१/१९९५	स्थानापन्न	सेवानिवृत्त
२८	र.ना.पाठक	बी.एस.सी	८/४/१९३९	१८/२/१९९७	स्थानापन्न	सेवानिवृत्त
२९	अ.ग.देशमुख	बी.एस.सी	६/२/१९४१	२१/२/१९९७	स्थानापन्न	सेवानिवृत्त
३०	सु.ना.काळे	बी.एस.सी	५/४/१९४०	१८/२/१९९७	स्थानापन्न	सेवानिवृत्त
३१	सु.बा.तेलंग	बी.एस.सी	१/६/१९५०	१/९/१९९७	स्थानापन्न	सेवानिवृत्त
३२	गो.ल.दिक्षीत	बी.एस.सी	३१/८/१९४६	२४/१/२०००	स्थानापन्न	सेवानिवृत्त
३३	अ.आ.कुलकर्णी	बी.एस.सी	२१/६/१९४९	१०/१२/१९९९	स्थानापन्न	सेवानिवृत्त
३४	सु.द.पगार	बी.एस.सी	११/४/१९४२	१७/१२/१९९९	स्थानापन्न	सेवानिवृत्त
३५	अ.खं.सांगळे	एम.एस.सी	७/११/१९५०	१८/१२/१९९९	स्थानापन्न	सेवानिवृत्त
३६	सु.रा.जगताप	एम.एस.सी	२८/१२/१९४८	१८/१२/१९९९	स्थानापन्न	सेवानिवृत्त
३७	न.शं.महाजन	एम.एस.सी	१/६/१९४२	१७/१२/१९९९	स्थानापन्न	सेवानिवृत्त
३८	वि.द.तारे	बी.एस.सी	२०/७/१९५३	१८/१२/१९९९	स्थानापन्न	सेवानिवृत्त
३९	तु.का.येशी	बी.एस.सी	१/५/१९५०	२१/१२/१९९९	स्थानापन्न	सेवानिवृत्त

टिप-अ.क्र.११ते ३९ येथील अधिका-यांची ज्येष्ठता तात्पुरती असून ती महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या मान्यतेच्या अधीन राहिल.

परिशिष्ट "क"

शासन परिपत्रक, जलसंपदा विभाग, क्रमांक वैअअ १०१३/(प्र.क्र १५/१३)/आ(ज्ये) दिनांक ३/४/२०१३ चे सहपत्र.

वैज्ञानिक अधिकारी या संवर्गाची दिनांक १/१/२००२ ते दि.३१/१२/२००२ ची अंतिम ज्येष्ठता यादी.

अ.क्र	नांव(सर्वश्री)	शैक्षणिक अर्हता	जन्मदिनांक	प्रत्यक्ष नियुक्तिचा दिनांक	स्थायी/अस्थायी (स्थानापन्न)	शेरा
१	२	३	४	५	६	७
१	ना.क.पठाडे	बी.एस.सी	२४/६/१९५१	३०/४/१९९४	स्थानापन्न	सेवानिवृत्त
२	र.वि.पटवर्धन	एम.एस.सी	३१/७/१९४८	१२/१०/१९९४	स्थानापन्न	सेवानिवृत्त
३	स.शं.जाधव	एम.एस.सी	५/१२/१९४७	१२/१०/१९९४	स्थानापन्न	सेवानिवृत्त
४	पु.व.जोस	डी.सी.ई ए.एम.आय.ई	१०/५/१९४५	७/११/१९९४	स्थानापन्न	सेवानिवृत्त
५	च.ल.नारखेडे	एम.एस.सी	५/५/१९५१	१४/१०/१९९४	स्थानापन्न	सेवानिवृत्त
६	द.पां.कुलकर्णी	एम.एस.सी	१७/१०/१९५२	१४/१०/१९९४	स्थानापन्न	सेवानिवृत्त
७	प्र.श्री.कुलकर्णी	एम.एस.सी	१२/६/१९५३	१४/१०/१९९४	स्थानापन्न	सेवानिवृत्त
८	ल.बा.मोरे	एम.एस.सी	२८/११/१९५२	१७/१०/१९९४	स्थानापन्न	सेवानिवृत्त
९	सु.बा.तेलंग	बी.एस.सी	१/६/१९५०	१/९/१९९७	स्थानापन्न	सेवानिवृत्त
१०	गो.ल.दिकीत	बी.एस.सी	३१/८/१९४६	२४/१/२०००	स्थानापन्न	सेवानिवृत्त
११	अ.आ.कुलकर्णी	बी.एस.सी	२१/६/१९४९	१०/१२/१९९९	स्थानापन्न	सेवानिवृत्त
१२	अ.खं.सांगळे	एम.एस.सी	७/११/१९५०	१८/१२/१९९९	स्थानापन्न	सेवानिवृत्त
१३	सु.रा.जगताप	एम.एस.सी	२८/१२/१९४८	१८/१२/१९९९	स्थानापन्न	सेवानिवृत्त
१४	वि.द.तारे	बी.एस.सी	२०/७/१९५३	१८/१२/१९९९	स्थानापन्न	सेवानिवृत्त
१५	तु.का.येशी	बी.एस.सी	१/५/१९५०	२१/१२/१९९९	स्थानापन्न	सेवानिवृत्त

टिप-अ.क्र.२ ते १५ येथील अधिका-यांची ज्येष्ठता तात्पुरती असून ती महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या मान्यतेच्या अधीन राहिल.

परिशिष्ट “ड”

शासन परिपत्रक,जलसंपदा विभाग,क्रमांक वैअअ१०१३/(प्र.क्र १५/१३)/आ(ज्ये) दिनांक ३/४/२०१३ चे सहपत्र.

वैज्ञानिक अधिकारी या संवर्गाची दिनांक १/१/२००३ ते दि.३१/१२/२००३ ची अंतिम ज्येष्ठता यादी.

अ.क्र	नांव(सर्वश्री)र्	शैक्षणिक अर्हता	जन्मदिनांक	प्रत्यक्ष नियुक्तिचा दिनांक	स्थायी/अस्थायी (स्थानापन्न)	शेरा
१	२	३	४	५	६	७
१	ना.क.पठाडे	बी.एस.सी	२४/६/१९५१	३०/४/१९९४	स्थानापन्न	सेवानिवृत्त
२	र.वि.पटवर्धन	एम.एस.सी	३१/७/१९४८	१२/१०/१९९४	स्थानापन्न	सेवानिवृत्त
३	स.शं.जाधव	एम.एस.सी	५/१२/१९४७	१२/१०/१९९४	स्थानापन्न	सेवानिवृत्त
४	पु.व.जोस	डी.सी.ई ए.एम.आय.ई	१०/५/१९४५	७/११/१९९४	स्थानापन्न	सेवानिवृत्त
५	च.ल.नारखेडे	एम.एस.सी	५/५/१९५१	१४/१०/१९९४	स्थानापन्न	सेवानिवृत्त
६	द.पां.कुलकर्णी	एम.एस.सी	१७/१०/१९५२	१४/१०/१९९४	स्थानापन्न	सेवानिवृत्त
७	प्र.श्री.कुलकर्णी	एम.एस.सी	१२/६/१९५३	१४/१०/१९९४	स्थानापन्न	सेवानिवृत्त
८	ल.बा.मोरे	एम.एस.सी	२८/११/१९५२	१७/१०/१९९४	स्थानापन्न	सेवानिवृत्त
९	सु.बा.तेलंग	बी.एस.सी	१/६/१९५०	१/९/१९९७	स्थानापन्न	सेवानिवृत्त
१०	गो.ल.दिक्षीत	बी.एस.सी	३१/८/१९४६	२४/१/२०००	स्थानापन्न	सेवानिवृत्त
११	अ.आ.कुलकर्णी	बी.एस.सी	२१/६/१९४९	१०/१२/१९९९	स्थानापन्न	सेवानिवृत्त
१२	अ.खं.सांगळे	एम.एस.सी	७/११/१९५०	१८/१२/१९९९	स्थानापन्न	सेवानिवृत्त
१३	सु.रा.जगताप	एम.एस.सी	२८/१२/१९४८	१८/१२/१९९९	स्थानापन्न	सेवानिवृत्त
१४	वि.द.तारे	बी.एस.सी	२०/७/१९५३	१८/१२/१९९९	स्थानापन्न	सेवानिवृत्त
१५	तु.का.येशी	बी.एस.सी	१/५/१९५०	२१/१२/१९९९	स्थानापन्न	सेवानिवृत्त

टिप-अ.क्र.२ ते १५ येथील अधिका-यांची ज्येष्ठता तात्पुरती असून ती महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या मान्यतेच्या अधीन राहिल.



परिशिष्ट "इ"

शासन परिपत्रक, जलसंपदा विभाग, क्रमांक वैअ१०१३/(प्र.क्र १५/१३)/आ(ज्ये) दिनांक ३/४/२०१३ चे सहपत्र.

वैज्ञानिक अधिकारी या संवर्गाची दिनांक १/१/२००४ ते दि.३१/१२/२००४ ची अंतिम ज्येष्ठता यादी.

अ.क्र	नांव(सर्वश्री)	शैक्षणिक अर्हता	जन्मदिनांक	प्रत्यक्ष नियुक्तिचा दिनांक	स्थायी/अस्थायी (स्थानापन्न)	शेरा
१	२	३	४	५	६	७
१	ना.क.पठाडे	बी.एस.सी	२४/६/१९५१	३०/४/१९९४	स्थानापन्न	सेवानिवृत्त
२	र.वि.पटवर्धन	एम.एस.सी	३१/७/१९४८	१२/१०/१९९४	स्थानापन्न	सेवानिवृत्त
३	स.शं.जाधव	एम.एस.सी	५/१२/१९४७	१२/१०/१९९४	स्थानापन्न	सेवानिवृत्त
४	पु.व.जोस	डी.सी.ई ए.एम.आय.ई	१०/५/१९४५	७/११/१९९४	स्थानापन्न	सेवानिवृत्त
५	च.ल.नारखेडे	एम.एस.सी	५/५/१९५१	१४/१०/१९९४	स्थानापन्न	सेवानिवृत्त
६	द.पां.कुलकर्णी	एम.एस.सी	१७/१०/१९५२	१४/१०/१९९४	स्थानापन्न	सेवानिवृत्त
७	प्र.श्री.कुलकर्णी	एम.एस.सी	१२/६/१९५३	१४/१०/१९९४	स्थानापन्न	सेवानिवृत्त
८	ल.बा.मोरे	एम.एस.सी	२८/११/१९५२	१७/१०/१९९४	स्थानापन्न	सेवानिवृत्त
९	सु.बा.तेलंग	बी.एस.सी	१/६/१९५०	१/९/१९९७	स्थानापन्न	सेवानिवृत्त
१०	गो.ल.दिक्षीत	बी.एस.सी	३१/८/१९४६	२४/१/२०००	स्थानापन्न	सेवानिवृत्त
११	अ.आ.कुलकर्णी	बी.एस.सी	२१/६/१९४९	१०/१२/१९९९	स्थानापन्न	सेवानिवृत्त
१२	अ.खं.सांगळे	एम.एस.सी	७/११/१९५०	१८/१२/१९९९	स्थानापन्न	सेवानिवृत्त
१३	सु.रा.जगताप	एम.एस.सी	२८/१२/१९४८	१८/१२/१९९९	स्थानापन्न	सेवानिवृत्त
१४	वि.द.तारे	बी.एस.सी	२०/७/१९५३	१८/१२/१९९९	स्थानापन्न	सेवानिवृत्त
१५	तु.का.येशी	बी.एस.सी	१/५/१९५०	२१/१२/१९९९	स्थानापन्न	सेवानिवृत्त

टीप:-अ.क्र.२ ते १५ येथील अधिका-यांची ज्येष्ठता तात्पुरती असून महाराष्ट्र लोक सेवा आयोगाच्या मान्यतेच्या अधीन राहिल.

परिशिष्ट "ई"

शासन परिपत्रक, जलसंपदा विभाग, क्रमांक वैअ१०१३/(प्र.क्र १५/१३)/आ(ज्ये)दिनांक ३/४/२०१३  
चे सहपत्र.

वैज्ञानिक अधिकारी या संवर्गाची दिनांक १/१/२००५ ते दि.३१/१२/२०१० ची अंतिम ज्येष्ठता यादी.

अ.क्र	नांव(सर्वश्री)	जाती प्रवर्ग	जन्मदिनांक	प्रत्यक्ष नियुक्तिचा दिनांक	शेरा
१	२	३	४	५	७
१	ना.क.पठाडे	अ.जा.	२४/६/१९५१	३०/४/१९९४	सेवानिवृत्त
२	र.वि.पटवर्धन	खुला	३१/७/१९४८	१२/१०/१९९४	सेवानिवृत्त
३	स.शं.जाधव	इ.मा.व	५/१२/१९४७	१२/१०/१९९४	सेवानिवृत्त
४	च.ल.नारखेडे	इ.मा.व	५/५/१९५१	१४/१०/१९९४	सेवानिवृत्त
५	द.पां.कुलकर्णी	खुला	१७/१०/१९५२	१४/१०/१९९४	सेवानिवृत्त
६	प्र.श्री.कुलकर्णी	खुला	१२/६/१९५३	१४/१०/१९९४	पदोन्नत
७	ल.बा.मोरे	इ.मा.व	२८/११/१९५२	१७/१०/१९९४	सेवानिवृत्त
८	सु.बा.तेलंग	अ.जा.	१/६/१९५०	१/९/१९९७	सेवानिवृत्त
९	अ.आ.कुलकर्णी	खुला	२१/६/१९४९	१०/१२/१९९९	सेवानिवृत्त
१०	अ.खं.सांगळे	विजा(अ)	७/११/१९५०	१८/१२/१९९९	सेवानिवृत्त
११	सु.रा.जगताप	इ.मा.व	२८/१२/१९४८	१८/१२/१९९९	सेवानिवृत्त
१२	वि.द.तारे	खुला	२०/७/१९५३	१८/१२/१९९९	--
१३	तु.का.येशी	इ.मा.व	१/५/१९५०	२१/१२/१९९९	सेवानिवृत्त
१४	अशोक पं.केदारे	इ.मा.व.	२२/६/१९४९	१४/२/२००५	सेवानिवृत्त
१५	श्रीम.स.क.मोरे	अ.जा.	८/७/१९७४	१४/२/२००५	--
१६	दिगंबर द. पारखे	विजाभज(क)	५/६/१९७५	१४/२/२००५	--
१७	अ.शा.महिरे	अ.जा.	२७/५/१९७५	१९/४/२००६	--
१८	बा.नि.नावाडकर	खुला	१/८/१९५३	२१/३/२००९	--
१९	सं.रा.गोसावी	भ.ज.(क)	२३/१/१९५३	२१/३/२००९	--
२०	व.रा.अहिरे	अ.जा.	५/१२/१९५३	२१/३/२००९	--